

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम, १९७७ मधील व्याख्येनुसार असलेल्या अनुदानित अशासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक: वेतन-१२१९/प्र.क्र.१९/१९ /टिएनटी-३

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ३२

दिनांक:- २२ फेब्रुवारी, २०१९

#### वाचा :-

१. शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र.सवेआ/१००८/(५२१/०८)/माशि-२, दिनांक १२ जुन, २००९
२. शासन निर्णय वित्त विभाग क्र.वेपुर-२०१८/प्र.क्र.४४/सेवा-९, दिनांक ०१ जानेवारी, २०१९
३. शासन अधिसूचना वित्त विभाग क्र.वेपुर २०१९/प्र.क्र.१/सेवा-९, दिनांक ३० जानेवारी, २०१९
४. शासन परिपत्रक वित्त विभाग क्र.वेपुर २०१९/प्र.क्र.८/सेवा-९, दिनांक २० फेब्रुवारी, २०१९

#### प्रस्तावना :-

सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीवरील केंद्र शासनाचे निर्णय विचारात घेऊन राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याकरीता श्री.के.पी.बक्षी, सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव, यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ ची स्थापना करण्यात आली होती. सदर समितीच्या शिफारशी शासनाने काही फेरफारासह स्वीकृत करण्याचा निर्णय संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये घेतला आहे. त्या अनुषंगाने इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर शासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक १ जानेवारी, २०१६ पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २०१८ च्या संदर्भ क्र.३ अन्वये अधिसूचित केले आहेत. तसेच संदर्भ क्र.४ च्या परिपत्रकानुसार प्रारंभिक वेतननिश्चितीबाबत व थकबाकी अदा करण्यासंदर्भात सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आलेली आहे. या आधारे राज्यातील या विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक विद्यालये व सैनिकी शाळांतील पूर्णवेळ शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

#### शासन निर्णय:-

शासन आता असे आदेश देत आहे की, संदर्भ क्र.३ अन्वये अधिसूचित केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २०१९ मधील सुधारित वेतन संरचना व वेतननिश्चितीचे नियम तसेच संदर्भ क्र.४ अन्वये वेतन निश्चिती व थकबाकी अदा करण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या सूचना सोबतच्या जोडपत्रातील अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक विद्यालये व सैनिकी शाळांतील पूर्णवेळ शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना (सुधारित वेतन संरचना) योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात येत आहेत.

२. सुधारित वेतन संरचनेत वेतननिश्चिती करण्यासाठी आवश्यक तो विकल्प हे आदेश निर्गमित झाल्याच्या २ महिन्यांच्या आत देण्यात यावा. एकदा दिलेला विकल्प अंतिम राहिल.

३. या आदेशान्वये लागू करण्यात आलेल्या सुधारित वेतन संरचनेमुळे होणारा अतिरिक्त खर्च शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भत्ते ज्या लेखाशिर्षाखाली खर्ची घालण्यात येतो त्याच लेखाशिर्षाखाली खर्ची घालण्यात यावा व त्या खालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सुधारित अंदाज तयार करताना सदर अतिरिक्त खर्च विचारात घ्यावा.

४. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.५१/२०१९/सेवा-९, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९ अनवये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
५. शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०२२२१२४८०९८४२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
- महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( चारुशीला चौधरी )  
उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.अध्यक्ष / उपाध्यक्ष, विधानसभा यांचे खाजगी सचिव
२. मा.सभापती / उपसभापती, विधानपरिषद यांचे खाजगी सचिव
३. मा.मंत्री (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांचे वि.का.अ., मंत्रालय, मुंबई
४. मा.विधानसभा / विधानपरिषद विरोधी पक्ष नेता
५. सर्व मा.विधानसभा व विधानपरिषद सदस्य
६. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
७. मा.अपर मुख्य सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग), मंत्रालय, मुंबई
८. महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई
९. महालेखापाल-१ (लेखा व अनज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
१०. महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई
११. महालेखापाल-२ (लेखा व अनज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
१२. आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे १
१३. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
१४. शिक्षण संचालक (प्राथमिक) , महाराष्ट्र राज्य, पुणे
१५. शिक्षण संचालक (अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे
१६. संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
१७. संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे
१८. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
१९. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे
२०. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
२१. सहसंचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद
२१. प्रशासकीय अधिकारी, राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी), पुणे
२२. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक
२३. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
२४. सर्व प्राचार्य, डाएट
२५. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक)
२६. सर्व शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई ( उत्तर / दक्षिण / पश्चिम )
२७. सर्व लेखाधिकारी / प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग
२८. शालेय शिक्षण विभागातील सर्व कार्यासने
२९. निवड नस्ती, टिएनटी-३

शासन निर्णय क्र.वेतन-१२१९/ प्र.क्र.१९/टीएनटी-३ दि.२२/०२/२०१९ सोबतचे सहपत्र जोडपत्र

अनुदानित अशासकीय प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील पुर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक १ जानेवारी २०१६ पासून लागू करावयाच्या सुधारित वेतनसंरचनेचा तपशिल

अ. क्र. Sr. No.	पदनाम Designation	विद्यमान वेतनसंरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर / Pay Level in Revised Pay Matrix
		वेतन बँड / Pay Band	ग्रेड वेतन / Grade Pay	
1	2	3	4	5
<b>प्राथमिक शिक्षक / Primary Teachers</b>				
1	केंद्रप्रमुख ( बी. ए./बी कॉम/बी. एस. सी. अधिक बी. एड./ बी. पीएड/डी.एड. ) Center in Charge (B.A./B.Com./B.Sc Plus B.Ed / B.P.Ed / D.Ed)	9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		9300-34800	4500	S-16 : 44900-142400
		( Senior Scale )		
		9300-34800	4900	S-18 : 49100-155800
		Selection Scale for 20 % Posts		
2	प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षक (बी.एड. किंवा डी.एड. सह पदवी ) / Trained Graduate Primary Teachers ( Bachelors Dergee with B.Ed. Or D.Ed )	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
		Selection Scale for 20 % Posts		
3	मुख्याध्यापक प्राथमिक शाळा ( 200 व अधिक विद्यार्थी पट किंवा 1 ते 7 पर्यंतचे वर्ग ) / Head Master of Primary School ( having enrolment over 200 puils or l to VII Stds.)	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
		Selection Scale for 20 % Posts		
<b>प्रशिक्षित /प्राथमिक शिक्षक / Trained Primary Teachers</b>				
4	एस. एस. सी. व डी. एड. (2 वर्ष ) / S.S.C. & D.Ed. (Two years)	5200-20200	2800	S-10 : 29200-92300
		9300-34800	4200	S-13 : 35400-112400
		( Senior Scale )		
		9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		Selection Scale for 20 % Posts		
<b>अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक / Untrained Primary Teachers</b>				
5	एस. एस. सी. उत्तीर्ण / S.S.C. Passed	5200-20200	2000	S-7 : 21700-69100

<b>म्युनिसिपल स्कूल बोर्ड / म्युनिसिपल / कॅन्टानमेंट बोर्ड / म्युनिसिपल काउन्सिल व खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचारी /</b> <b>Non-Teaching Staff under Municipal School Board / Cantonment Board / Municipal Councils and Private Aided</b>				
6	पर्यवेक्षक ( प्रशिक्षित पदवीधर व 3 वर्षांचा शिकविण्याचा अनुभव अथवा एस. एस सी. प्रशिक्षित व 10 वर्षांचा अनुभव ) Supervisor ( Trained Graduate wit 3 years teaching experience or Trained Matruculate with 10 years teaching experience )	9300-34800	4200	S-13 : 35400-112400
7	लेखापाल /Accountant	5200-20200	2400	S-8 : 25500-81100
8	रोखपाल / Cashier	5200-20200	2400	S-8 : 25500-81100
9	कनिष्ठ लिपीक / Junior Clerk	5200-20200	1900	S-6 : 19900-63200
<b>गट ड / Group D</b>				
10	शिपाई	4440-7440	1300	S-1 : 1500-47600
<b>माध्यमिक शाळा शिक्षक / Secondary School Teachers</b>				
11	समादेशक (सैनिकी शाळा) /Commandant ( Military School )	15600-39100	6600	S-23 : 67700-208700
12	माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक / Head Master of Secondary Schools	9300-34800	4800	S-17 : 47600-151100
		15600-39100	5700	S-22 : 60000-190800
( Senior Scale )				
13	माध्यमिक शाळेतील उप मुख्याध्यापक ( 20 पेक्षा अधिक वर्ग संख्या असलेल्या शाळा ) / Assistant Head Master Of Secondary School ( Having more than 20 Classes )	9300-34800	4600	S-16 : 44900-142400
		15600-39100	5400	S-20 : 56100-177500
( Senior Scale )				
14	पर्यवेक्षक / Supervisor	9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		9300-34800	4500	S-16 : 44900-142400
		( Senior Scale )		
		9300-34800	4900	S-18 : 49100-155800
Selection Scale for 20 % Posts				
15	प्रशिक्षित पदव्युत्तर पदवीधर ( 2 रा वर्ग ) बी.टी. / बीएड सह ) / Teachers Possessing Post Graduate Degree in Class II With B.T./ B.Ed.	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
Selection Scale for 20 % Posts				
16	कृषी पदवीधर व बी. टी. / बी एड (बहुदेशीय हायस्कूलमधील) /Agriculture Graduate with B.T. / B.Ed. ( In Multi Purpose High Schools )	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
Selection Scale for 20 % Posts				

17	पदवीधर बी. टी. / बी. एड. / Graduate with B.T. / B.Ed.	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
		Selection Scale for 20 % Posts		
18	पदवीधर व 2 वर्षाची डीप.टी पदविका / Graduate with Diploma in Teaching ( 2 years )	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
		Selection Scale for 20 % Posts		
19	पदवीधर अध्यापन /शिक्षणशास्त्र पदविकेसह किंवा डीप एड (नागपूर विद्यापीठ) किंवा टी डी ( मुंबई विद्यापीठ ) / Graduate with D.Ed. Or D.P./Ed.( Nagpur University ) Or ( Mumbai University )	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
		Selection Scale for 20 % Posts		
20	पदवीधर व एस. टी. सी / डीपटी/ टी डी ( 1 वर्ष ) डीप. एड (1 वर्ष) / Graduate with S.T.C./Dip.T./T.D. ( One year Course ) / D.P.Ed. (One year course)	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
		Selection Scale for 20 % Posts		
21	अप्रशिक्षित पदवीधर / Untrained Graduated	5200-20200	2800	S-10 : 29200-92300
<b>प्रशिक्षित अपदवीधर / Trained Undergraduates</b>				
22	मॅट्रिक / एस.एस. सी.व डी एड. किंवा एच. एस. सी. व डीप. एड (नागपूर विद्यापीठ) टी डी ( मुंबई विद्यापीठ ) मॅट्रिक / एस.एस. सी.व एस टी.सी. / टी डी/ डीप टी डी/ डी एड ( 1वर्ष ) / Matric / S.S.C. and D.Ed Or H.S.C. & Dip. Ed. ( Nagpur University ) T.D. ( Mumbai University ) / Matric / S.S.C.with S.T.C./T.D./Dop.T./D.Ed. ( one year )	5200-20200	2800	S-10 : 29200-92300
		9300-34800	4200	S-13 : 35400-112400
		( Senior Scale )		
		9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		Selection Scale for 20 % Posts		
23	अप्रशिक्षित मॅट्रिक/एस एस सी / अप्रशिक्षित इंटरमिजिएट व मुन्शी पास Untrained Matric / S.S.C. // Intermediate untrained and Munshi Passed	5200-20200	2000	S-7 : 21700-69100
<b>विशेष शिक्षक / Special Teachers</b>				
<b>( ए ) चित्रकला शिक्षक / ( A ) Drawing Teachers</b>				
24	जीडी आर्ट /बी.एफ.ए. आणि ए. टी डी किंवा आर्ट मास्टर प्रमाणपत्र / पदविका /कला शिक्षण शास्त्र पदविका / जीडी आर्ट किंवा बी एफ ए / G.D.Art / B.F.A. ( A.T.D. Or A.M. Cetificate / Diploma in Art Education ) / G.D.Art Or B.F.A.	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
		Selection Scale for 20 % Posts		

25	डीटीसी किंवा डी एम सी किंवा ए टी. डी / D.T.C. or D.M.C. or A.T.D.	5200-20200	2800	S-10 : 29200-92300
		9300-34800	4200	S-13 : 35400-112400
		( Senior Scale )		
		9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		Selection Scale for 20 % Posts		
<b>(बी) शारीरिक प्रशिक्षण निदेशक (B) Physical Training Istructors</b>				
26	पदवीधर किंवा कांदिवली येथील प्रशिक्षित डी.पी.एड किंवा शारिरिक शिक्षणामधील बायफोकल / उच्च पदविका किंवा बी.पी.एड किंवा बी.एड ( शारिरिक शिक्षण ) / किंवा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ , अमरावती यांनी प्रदान केलेली शारिरिक शिक्षण संस्कृती व करमणुक पदविका / Graduate or D.P.Ed (dandivali Trained) or Bifocal/Higher Diploma in Physical Education or B.P.Ed (Physical Education) or Diploma in Physical Education Culture and Recreation awarded by Hanuman Vyayam Prasarak Mandal, Amravati	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
		Selection Scale for 20 % Posts		
27	मॅट्रीक व शारिरिक शिक्षणातील 1 वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम / Matric with One year Certificate Courses in Physical Education	5200-20200	2800	S-10 : 29200-92300
		9300-34800	4200	S-13 : 35400-112400
		( Senior Scale )		
		9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		Selection Scale for 20 % Posts		
28	नॉन मॅट्रीक शारिरिक शिक्षण प्रशिक्षण निदेशक / Nonmatric P.T. Instructors	5200-20200	2000	S-7 : 21700-69100
<b>( सी ) संस्कृत शिक्षक (C) Sanskrit Teachers</b>				
29	शास्त्री (पदवीधर) व एस टी सी /Shastri (Graduate)and S.T.C.	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
		Selection Scale for 20 % Posts		
30	शास्त्री (पदवीधर ) एस टी.सी. शिवाय / Shastri (Graduate) without S.T.C.	5200-20200	2800	S-10 : 29200-92300
31	शास्त्री (अपदवीधर ) एस टी.सी. / Shastri (Under Graduate) and S.T.C.	5200-20200	2800	S-10 : 29200-92300
		9300-34800	4200	S-13 : 35400-112400
		( Senior Scale )		
		9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		Selection Scale for 20 % Posts		
32	शास्त्री (अपदवीधर ) एस टी.सी. शिवाय / Shastri (Under Graduate) without S.T.C.	5200-20200	2000	S-7 : 21700-69100
<b>(डी) हिंदी शिक्षक (D) Hindi Teachers</b>				
33	पदवीधर व वरिष्ठ किंवा कनिष्ठ एच. एस एस. /Graduate and Senior or Junior H.S.S.	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
		Selection Scale for 20 % Posts		

34	हिंदीसह पदवीधर एच. एस. एस. शिवाय /Graduate with Hindi without H.S.S.	5200-20200	2800	S-10 : 29200-92300
35	मॅट्रिक/एच एस सी. /इंटर/एच एस . सह किंवा वरिष्ठ /कनिष्ठ एच एस एस. /Matric/S.S.C./Inter with H.S.S. or Senior or Junior H.S.S.	5200-20200	2800	S-10 : 29200-92300
		9300-34800	4200	S-13 : 35400-112400
		( Senior Scale )		
		9300-34800	4300	S-14 : 38600-122800
Selection Scale for 20 % Posts				
36	मॅट्रिक/एस एस सी. व प्रविण, विशारद किंवा इंटर समकक्ष इतर कोणतीही परिक्षा /Matric/S.S.C. and Pravin, Visharad or any oter equivalent examination to Intermediate	5200-20200	2000	S-7 : 21700-69100
<b>(इ) मूलोद्योग शिक्षक (E) Crafts Teachers</b>				
37	मॅट्रिक/एस एस सी. व क्राफ्ट सर्टिफिकेट / Matric/S.S.C. And Craft Certificate	5200-20200	2800	S-10 : 29200-92300
		9300-34800	4200	S-13 : 35400-112400
		( Senior Scale )		
		9300-34800	4300	S-14 : 38600-122800
Selection Scale for 20 % Posts				
38	पी. एस. सी. अधिक तंत्र शिक्षण संचलनालय मान्यता प्राप्त शिवण कामाचे किंवा भरतकामाचे प्रमाणपत्र / पदविका /P.S.C. Plus Certiticate/Dop.in Tailoring or Embroidary approved by D.T.E.	5200-20200	2000	S-7 : 21700-69100
		5200-20200	2400	S-8 : 25500-81100
		( Senior Scale )		
		5200-20200	2800	S-10 : 29200-92300
Selection Scale for 20 % Posts				
39	आठवी नापास परंतु, मूलोद्योग प्रमाणपत्र असलेले शिक्षक /Those who have not passed Std. VIII but have certificate in Craft	5200-20200	1900	S-6 : 19900-63200
<b>(एफ) संगीत शिक्षक / (F) Music Teachers</b>				
40	संगीत विशारद व मॅट्रिक /एस. एस. सी. / Sangit Visharad with Matric / S.S.C.	5200-20200	2800	S-10 : 29200-92300
		9300-34800	4200	S-13 : 35400-112400
		( Senior Scale )		
		9300-34800	4300	S-14 : 38600-122800
Selection Scale for 20 % Posts				
41	संगीत विशारद व मॅट्रिक /एस. एस. सी. / शिवाय / Sangit Visharad without Matric/S.S.C.	5200-20200	2800	S-10 : 29200-92300
		9300-34800	4200	S-13 : 35400-112400
		( Senior Scale )		
		9300-34800	4300	S-14 : 38600-122800
Selection Scale for 20 % Posts				
42	तबलजी / Tabalji	5200-20200	1900	S-6 : 19900-63200
<b>(जी) इतर शिक्षक / (G) Other Teachers</b>				
43	मुख्याध्यापक भारतीय इंग्लिश माध्यमिक शाळा (अपदवीधर) / Head Masters of Indian English Middle Schools (Undergraduate)	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
Selection Scale for 20 % Posts				

44	समुपदेशक / Teacher Counsellor	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
		Selection Scale for 20 % Posts		
45	दृक्श्रुती शिक्षण प्रभारी / Teacher incharge of Audio Visual Education Section	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
		Selection Scale for 20 % Posts		
46	लघुलेखक व टंकलेखक निदेशक / Shorthand and Typewriting Instructor	5200-20200	2800	S-10 : 29200-92300
47	टंकलेखक निदेशक / Typewriting Instructor	5200-20200	2400	S-8 : 25500-81100
48	क्षेत्र सहायक (मॅट्रिक/एस एस सी व ६ महिन्याचा शेतकीचा अभ्यासक्रम / Field Assistant (Matric/S.S.C. with 6 months course in Agriculture)	5200-20200	2400	S-8 : 25500-81100
		5200-20200	2800	S-10 : 29200-92300
		( Senior Scale )		
		9300-34800	4200	S-13 : 35400-112400
		Selection Scale for 20 % Posts		
<b>माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी / Non Teaching in Secondary School</b>				
49	अधीक्षक / Superintendent	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
50	मुख्य लिपीक / Head Clerk	9300-34800	4200	S-13 : 35400-112400
51	ग्रंथपाल ( पदवीधर व ग्रंथशास्त्रातील पदवी अथवा पदविका ) / Librarian (Graduate with Diploma or Degree in Library Science )	5200-20200	2800	S-10 : 29200-92300
52	ग्रंथपाल ( अशासकीय माध्यमिक शाळेतील ) ( मॅट्रिक व ग्रंथालयाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र ) / Librarian in Non-Govt. Secondary Schools (Certificate of Matric and Library Training)	5200-20200	2400	S-8 : 25500-81100
53	वरिष्ठ लिपीक / Senior clerk	5200-20200	2400	S-8 : 25500-81100
54	प्रयोगशाळा सहायक मॅट्रिक (पदार्थविज्ञान, रसायन विषयासह) / Laboratory Assistant (Matric with Physics, Chemistry)	5200-20200	2000	S-7 : 21700-69100
55	कनिष्ठ लिपीक / Junior Clerk	5200-20200	1900	S-6 : 19900-63200
<b>गट ड कर्मचारी / Group D</b>				
56	प्रयोगशाळा परिचर (पदार्थ विज्ञान /रसायनशास्त्र हे विषय घेऊन एस एस सी पूर्व वर्गापर्यंत शिकलेले / Laboratory Attendant (Those who have studied Pre-S.S.C. Class with Physics/ Chemistry)	5200-20200	1900	S-6 : 19900-63200



57	माळी / Mali	5200-20200	1800	S-5 : 18000-56900
58	नाईक /Naik	4440-7440	1600	S-3 : 16600-52400
59	तेलवाला /Oilman	4440-7440	1600	S-3 : 16600-52400
60	यंत्र परिचर /Machine Attendant	4440-7440	1600	S-3 : 16600-52400
61	प्रयोगशाळा परिचर /Laboratory Attendant	4440-7440	1300	S-1 : 15000-47600
62	शिपाई/Peon	4440-7440	1300	S-1 : 15000-47600
63	पहारेकरी / Watchman	4440-7440	1300	S-1 : 15000-47600
64	रात्र पहारेकरी / Night Watchman	4440-7440	1300	S-1 : 15000-47600
65	चौकीदार /Chowkidar	4440-7440	1300	S-1 : 15000-47600
66	सफाईगार/Sweeper	4440-7440	1300	S-1 : 15000-47600
67	कामाठी / Kamathi	4440-7440	1300	S-1 : 15000-47600
68	परिचर / Attendant	4440-7440	1300	S-1 : 15000-47600
69	प्रयोगशाळा हमाल इ. / Laboratory Hamal etc.	4440-7440	1300	S-1 : 15000-47600
<b>उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक / Teachers In Higher Secondary schools and Junior colleges</b>				
70	उच्च माध्यमिक वर्ग संलग्नित असलेल्या माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक/Head Masters of Secondary Schools having Higher Secondary Classes	9300-34800	4900	S-18 : 49100-155800
		15600-39100	5800	S-22 : 60000-190800
		( Senior Scale )		
71	मुख्याध्यापक, स्वतंत्र उच्च माध्य. शाळेतील /कनिष्ठ महाविद्यालयातील (दुसऱ्या वर्गातील पदव्युत्तर पदवीधर अधिक बी.एड) / Head Master of Independent Higher Secondary School/ jr. Colleges (Post Graduate in IInd Class+B.Ed.)	9300-34800	4700	S-16 : 44900-142400
		15600-39100	5500	S-21 : 57100-180800
		15600-39100	5800	S-22 : 60000-190800
72	द्वितीय श्रेणीतील पदव्युत्तर पदवी आणि बी.एड शिक्षक (पुर्ण अर्हताधारक)/ Teachers with Post Graduate Degree in IInd Class with B.Ed. (Qualified)	9300-34800	4600	S-16 : 44900-142400
		15600-39100	5400	S-20 : 56100-177500
		15600-39100	5700	S-22 : 60000-190800
73	द्वितीय श्रेणीतील बी कॉम आणि सनदी लेखापाल / Teachers with B.Com II class with Chartered Accountancy	9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
		( Senior Scale )		
74	पदवीधर अधिक एम.पी.एड. द्वितीय श्रेणी ,पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणी अधिक सी.पी.एड.डी.एड किंवा बी.पी.एड / Graduate plus M.P.Ed.II Class, Post Graduate II Class, plus C.P.Ed., D.Ed or B.P.Ed.	9300-34800	4600	S-16 : 44900-142400
		15600-39100	5400	S-20 : 56100-177500
		15600-39100	5700	S-22 : 60000-190800

75	उच्च माध्यमिक स्तरावर इतर सामान्य विषयाबरोबर शारिरिक शिक्षण हा विषय शिकविणारे आणि शारिरिक शिक्षणाचा कार्यभार 9 घड्याळी तासापेक्षा अधिक व उर्वरित कार्यभार सामान्य विषयाचा असणारे शारिरिक शिक्षक-शैक्षणिक अर्हता (1) पदव्युत्तर पदवी (द्वितीय श्रेणी) सामान्य विषय अधिक बी पी एड किंवा एच डी एड किंवा बी एड (शारिरिक शिक्षण) किंवा डी पी एड शिक्षक किंवा (2) उच्च माध्यमिक स्तरावर फक्त शारिरिक शिक्षण हा विषय शिकविणारे व किमान 3/4 कार्यभार असणारे शारिरिक शिक्षण शिक्षक	9300-34800	4600	S-16 : 44900-142400
		15600-39100	5400	S-20 : 56100-177500
		15600-39100	5700	S-22 : 60000-190800
76	दुसऱ्या वर्गातील पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (अपूर्ण अर्हताधारक) / Teachers with Post Graduate Degree in IInd Class (unqualified)	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
		Selection Scale for 20 % Posts		
77	दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्गातील पदवीधर व अनुक्रमे 7/10 वर्षांचा शिकविण्याचा अनुभव असलेले शिक्षक (अपूर्ण अर्हताधारक) / Teachers with Post Graduate Degree in IInd Class Or Pass Class with 7/10 years teaching experince respectively (Unqualified)	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
		Selection Scale for 20 % Posts		
78	बी.एस.सी./ बी.टेक शिक्षक / Teachers with B.S.C./B.Tech.	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
		Selection Scale for 20 % Posts		

79	डी.पी.एड.किंवा बी.एड ( शा. शि. ) शिक्षक द्वितीय श्रेणी पदवीधर असल्यास ७ वर्षाचा व तृतीय श्रेणीतील पदवीधर असल्यास 10 वर्षाचा प्रशिक्षणाचा अनुभव / Teachers having D.P.Ed. or B.Ed. (Physical Edn.) (With 7 years Post Training experience, if he is IInd Class Graduate and 10 years experience if he is graduate in Pass Class )	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
Selection Scale for 20 % Posts				
80	संरक्षण विषयासह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर (प्रशिक्षण अर्हतेसह) किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व वरिष्ठ एनसीसी डिव्हिजनमधील तीन वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव अथवा कनिष्ठ एनसीसी डिव्हिजनमधील पाच वर्षाचा अनुभव किंवा तृतीय श्रेणीतील पदवीधर व १० वर्ष शिकविण्याचा अनुभव व एनसीसी डिव्हिजनचे सी प्रमाणपत्र / Teachers having a graduate or post graduate with defence studies as one of the subjects ( with training qualification) or a graduate in any faculty and having experience of three years in the N.C.C., Senior Division or having experience of 5 years in N.C.C., Junior Division or a graduate IInd Class with 7 years experience or Degree with pass class with 10 years teaching experience and atleast C Certificate of the N.C.C. Divisions	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
Selection Scale for 20 % Posts				
81	संगीत शिक्षक (म.रा.शै.सं.प्र.प.) / Music Teacher ( MSCERT)	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
82	शिक्षक गायन (म.रा.शै.सं.प्र.प.) / Teacher (Song ) ( MSCERT)	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
<b>अध्यापक विद्यालयातील शिक्षक / Teachers in Colleges of Education</b>				
83	अध्यापक विद्यालयातील प्राचार्य / Principal of College of Education	9300-34800	4800	S-17 : 47600-151100
		15600-39100	5800	S-22 : 60000-190800
		( Senior Scale )		
84	अध्यापक महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवीधर शिक्षक / Post Graduate Teacher Of D.Ed College	9300-34800	4600	S-16 : 44900-142400
		15600-39100	5400	S-20 : 56100-177500
		( Senior Scale )		
		15600-39100	5700	S-22 : 60000-190800
Selection Scale for 20 % Posts				
85	अशासकीय कनिष्ठ अध्यापक महाविद्यालयांना संलग्न असलेले विस्तार सेवा केंद्रातील समन्वयक / Co-ordinators in Extension service centre attached to Non-Govt. College of Education	9300-34800	4200	S-13 : 35400-112400
86	सहायक शिक्षक / प्रशिक्षित पदवीधर शिक्षक /Assistant Teacher/ Trained Graduate Teacher	9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		9300-34800	4400	S-15 : 41800-132300
		( Senior Scale )		
		9300-34800	4800	S-17 : 47600-151100
Selection Scale for 20 % Posts				

87	मुलुदुडुग शुकुक / Craft Teacher	5200-20200	2800	S-10 : 29200-92300
		9300-34800	4200	S-13 : 35400-112400
		( Senior Scale )		
		9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		Selection Scale for 20 % Posts		
88	अशासकीड कनलषुठ डुहलवलदुडुलडलडलनल संलडुन असलेलुडुल सरलव डलठशलळुडुल शुकुक / Practising School Teachers attached to Non-Government Jr. Colleges in Western Maharashtra	5200-20200	2800	S-10 : 29200-92300
		9300-34800	4200	S-13 : 35400-112400
		( Senior Scale )		
		9300-34800	4300	S-14 : 38600-122800
		Selection Scale for 20 % Posts		
<b>अशलसकीड कनलषुठ डुहलवलदुडुलडलडलल शुकुकुडुडुल कडुडुलडुल / Non-Teaching Staff in Non-Government Junior College Of Education</b>				
89	अशलसकीड डुल .डुडु. डुहलवलदुडुलडलडलल संलडुन असलेलुडुल वलसुतर कुडुडुललल सडुनुवडुडुक / Co-ordinator in Extension Services Centres attached to Non-Government B.Ed. Colleges	9300-34800	4400	S-15 : 41800-132300
90	वरलषुठ ललडुडुक/ Senior Clerk	5200-20200	2400	S-8 : 25500-81100
91	डुडुडुगशलळु सलडुडुक/ Laboratory Assistant	5200-20200	2000	S-7 : 21700-69100
92	कनलषुठ ललडुडुक / Junior Clerk	5200-20200	1900	S-6 : 19900-63200
93	वलहनकललक / Driver	5200-20200	1900	S-6 : 19900-63200
94	शलडुडुडु / Peon	4440-7440	1300	S-1 : 15000-47600

-----